

**जिल्हा परिषद सेवेतील गट "क" व गट "ड" च्या
कर्मचा-यांसाठी सुधारित वेतनश्रेण्या मंजूर करणेबाबत**

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास व जलसंधारण विभाग,
शासन पूरकपत्र क्रमांक डिएसआर-२००७/प्र.क्र. २०६/आस्था-५
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,
दिनांक : ३१ऑगस्ट २००९

वाचा:-

- १) शासन निर्णय, शिक्षण व सेवायोजन विभाग क्र.व्हिएलएस १०८३/६२२७०/प्राशि-३,
दि.४ ऑक्टोबर, १९८३
- २) शासन आदेश, ग्राम विकास विभाग क्रमांक डिएसआर-२४८८/२०५२/
सीआर-४८२/ १८, दि. १८ नोव्हेंबर १९८८
- ३) शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्रमांक डिएसआर २४९८/ प्र.क्र.
२०८/९८/१८, दिनांक ११ जानेवारी, १९९९.
- ४) शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्रमांक डिएसआर ८९९/
प्र.क्र.१३९/९९/१८, दिनांक ९ सप्टेंबर, १९९९.

प्रस्तावना:

अ.क्र.१ येथील शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदा/नगरपालिका/नगर परिषदा/
महानगरपालिका व मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक शाळेत १.७.१९७२ पूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या
अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना खास बाब म्हणून डिम् ट्रेन्ड समजण्यात आले आहे. सदर डिम् ट्रेन्ड
प्राथमिक शिक्षकांसाठी वित्त विभाग व शालेय शिक्षण विभागाच्या वेतन अनुसूचित चौथ्या वेतन
आयोगात रु.९७५-१६६० व पाचव्या वेतन आयोगात रु.३२००-४९०० ही स्वतंत्र वेतनश्रेणी अनुज्ञेय
केलेली आहे. सदर वेतनश्रेणी या विभागाच्या अ.क्र.२,३ व ४ येथील शासन निर्णयातील अनुसूचित
समावेश करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

पूरकपत्र:

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम २४८ च्या
परंतुकानुसार असलेल्या अधिकारानुसार शासन असे आदेश देत आहे की, संदर्भ क्र. २, ३ व ४ येथील


शासन निर्णयासोबत जोडलेल्या अनुसूचित यासोबत जोडलेल्या प्रपत्र "अ" नुसार सुधारणा करण्यात येत आहे.

२. हे आदेश मूळ आदेशात नमूद केलेल्या दिनांकापासून लागू राहतील व त्यानुसार संबंधित डिम् ट्रेन्ड प्राथमिक शिक्षकांची सुधारित वेतनश्रेणीत वेतननिश्चिती करण्यात यावी व त्यानुसार सेवानिवृत्ती वेतनात सुधारणा करण्यात यावी.

३. हे पूरकपत्र शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या मान्यतेने व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ३१७/सेवा-९, दिनांक ११.८.२००९ अन्वये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

४. हे पूरकपत्र महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक २००९०९०११२१७४०००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(र.ना.अंबरिकर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति:

- १) विभागीय आयुक्त (सर्व),
- २) जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सर्व),
- ३) जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी (सर्व),
- ४) महालेखापाल (लेखा व हक्क), मुंबई (५ प्रतीसह)/(लेखा परिक्षक),
- ५) महालेखापाल (लेखा व हक्क), नागपूर (५ प्रतीसह)/(लेखा परिक्षक),
- ६) मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, मुंबई,
- ७) उप मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा (सर्व),
- ८) जिल्हा लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा (सर्व),
- ९) वित्त विभाग (कार्यासन सेवा-९), मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
- १०) कार्यासन क्र. आस्था-७, आस्था-८, आस्था-९, आस्था-१०, आस्था-११, आस्था-१२ यांना
माहितीसाठी अग्रेषित
- ११) निवड नस्ती, कार्यासन आस्था-५.

प्रपत्र-अ

शासन पुरकपत्र क्र.डिएसआर २००७/प्र.क्र.२०६/आस्था-५, दिनांक ३१.८.२००९ सोबतचे सहपत्र

१) शासन आदेश, ग्राम विकास विभाग क्र. डिएसआर २४८८/२०५२/सीआर ४८२/१८, दि.१८.११.१९८८ सोबतच्या अनुसूचितील अ.क्र.५६ नंतर अ.क्र.५६-अ येथे खालीलप्रमाणे समावेश करण्यात येत आहे.				
अ. क्र.	पदनाम	विद्यमान वेतनश्रेणी व असल्यास विशेष वेतन (रुपये)	सुधारित वेतनश्रेणी व असल्यास विशेष वेतन (रुपये)	शेरा
५६ अ	शासकिय आदेशाप्रमाणे डिम् ट्रेन्ड शिक्षक	२६०-४९५	९७५-१६६०	
२) शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्र.डिएसआर २४९८/प्र.क्र.२०८/९८/१८, दि.११.१.१९९९ आणि शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्र.डिएसआर ८९९/प्र.क्र.१३९/९९/१८, दिनांक ९.९.१९९९ सोबतच्या अनुसूचितील अ.क्र.४५ नंतर अ.क्र.४५-अ येथे खालीलप्रमाणे समावेश करण्यात येत आहे.				
अ. क्र.	पदनाम	विद्यमान वेतनश्रेणी व असल्यास विशेष वेतन (रुपये)	सुधारित वेतनश्रेणी व असल्यास विशेष वेतन (रुपये)	शेरा
४५ अ	शासकिय आदेशाप्रमाणे डिम् ट्रेन्ड शिक्षक	९७५-१६६०	३२००-४९००	
